



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ४]

बुधवार, जानेवारी १६, २०१९ / पौष २६, शके १९४०

[पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

प्रभारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

- वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.
- (२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का.-६, दिनांक २२ मे २०१५.
- (३) मा. उप सचिव, नगर विकास विभाग, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक एमयुएन-२०१८/प्र.क्र. ६८३/नवि-१८, दिनांक २ जानेवारी, २०१९.
- (४) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचा प्रस्ताव क्रमांक कार्या-११/नपा/एसआर/न.न.पं./२-ब/२०१९, दिनांक १४ जानेवारी, २०१९.

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-४१/२०१९.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून चंदगड नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जातीसाठी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये सदरचे पद महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील. अशाप्रकारे एकूण १७ पैकी ९ पदे महिलांसाठी आरक्षित राहतील.

सबब, दिनांक २ जानेवारी २०१९ रोजीच्या राजपत्रातील नवनिर्मित चंदगड नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

परिशिष्ट "अ"

जिल्हा कोल्हापूर

अ.क्र.	नगरपंचायतीचे नाव	निवडून घ्यावयाची सदस्य संख्या	राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या				रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी			
			अनुसूचित जाती-साठी	अनुसूचित जमाती-साठी	नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी	महिला	अनुसूचित जाती-साठी (रकाना ४ पैकी)	अनुसूचित जमाती-साठी (रकाना ५ पैकी)	नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)	सर्वसाधारण महिला
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	चंदगड	१७	१	०	५	९	-(*)	०	३	६ (*)

टीप.-- * सोडत पद्धतीने ठरविण्यात येईल तसेच अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी सोडत निघालेस रकाना क्रमांक ८ मधील संख्या १ होऊन रकाना क्रमांक ११ मधील संख्या ५ होईल.

आनंद लिमये,

प्रभारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, १६ जानेवारी २०१९.

BY I/C DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,
MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, D. O. Letter RNA/NP-2014/CR-15/ Dask-6, dated 22nd May 2015.

(3) Deputy Sec., Urban Development Department, Mumbai Gov. Gazette No. MUN-2018/ CR-683/UD-18, dated 2nd January 2019.

(4) Collector, Kolhapur proposal No. Kop/Napa/sr/nnp/2b/2019, dated 14th January 2019.

Order

No NPA-1/WS-41/2019.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 after taking into consideration the population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens), the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST/OBC's of Citizen) and the number of seats to be reserved for SC/ST/OBC's of Citizen in respect of Chandgad Nagar Panchayat, Kolhapur district has to be fixed as per order mentioned at reference No. 4 above.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils *vide* its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965, the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune, hereby fixes the number of seats to be elected for Chandgad Nagar Panchayat as in Annexure "A".

As the number of seats reserved for Scheduled Castes is one, the seat to be reserved for women shall be decided by drawing the lots. By drawing the lots; if the seat of scheduled caste become reserved for women, then instead of 6 seats; 5 seats will go for general women. Accordingly out of total 17 seats, 9 seats will get reserved for women . The details of determined seats are given in the accompanying Annexure.

The general election of Chandgad Nagar Panchayat of District Kolhapur for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

BY I/C REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER, PUNE DIVISION, PUNE

ANNEXURE "A"

District Kolhapur

Sr. No.	Name of Nagar-panchayat	Total Number of Councillors to be elected	No. of Seats reserved for				Out of Col. 7 seats reserved for Women			
			S. C.	S. T.	Backward Class of Citizens	Women	S.C. (out of col. 4)	S.T. (out of col. 5)	Backward Class of Citizens (out of col. 6)	General Women
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11
1	Chandgad	17	1	0	5	9	- (*)	0	3	6 (*)

Note— * It shall be decided by drawing the lots. By drawing the lots; if one seat of scheduled caste become reserved for woman, then instead of 6 seats; 5 seats will be reserved for general women.

ANAND LIMAYE,
Divisional Commissioner and
I/c Regional Director, Municipal
Administration, Pune Division, Pune.

Pune, 16th January 2019.